

सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनविषयक
लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा
(निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११८ ते १२५ च्या
तरतुदीचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक -सेनिवे १००८/५०/सेवा ४
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ जून २००८

- पहा :- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक-सेनिवे १०००/१२०/सेवा ४, दिनांक १८/४/२०००
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक-सेनिवे १००४/११२/सेवा ४, दिनांक १३/८/२००४
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक -सेनिवे १००४/२५८/सेवा ४, दिनांक ३०/११/२००४
४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक -सेनिवे १००५/५/सेवा ४, दिनांक २०/१०/२००५
५) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक -सेनिवे १००६/११/सेवा ४, दिनांक २०/११/२००६

परिपत्रक

सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर प्रदान करण्यासंबंधात शासनाने यापूर्वी उपरोल्लिखित परिपत्रकांच्यारे वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, च्या प्रकरण १० मधील म्हणजेच नियम ११८ ते १२५ मधील तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सक्त सूचना शासनाने देऊनही बन्याचशा विभाग/कार्यालय प्रमुखांकडून या सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही असे शासनाच्या निर्दर्शनास आले आहे.

२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -१, महाराष्ट्र, मुंबई व महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर यांनीदेखील शासनाच्या असे निर्दर्शनास आणले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या नियम ११८च्या तरतुदीनुसार प्रत्येक विभाग /कार्यालय प्रमुखाने दर सहा महिन्यांनी म्हणजेच दरवर्षी १ जानेवारी व १ जुलै रोजी, त्या तारखेपासून पुढील २४ ते ३० महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती संबंधित महालेखापाल कार्यालयाकडे ३१ जानेवारी किंवा ३१ जुलै पर्यंत पोहचेल अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे. शिवाय नियत वयमानाव्याप्तिरिक्त इतर कारणास्तव सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्याबाबतीत अशा सेवानिवृत्तीऽवृद्धीऽवृद्धी माहिती प्राप्त होताच त्यांची माहिती संबंधित महालेखापालांना देणे आवश्यक ठरविण्यात आलेले आहे. परंतु बन्याचशा विभाग/कार्यालयांकडून या तरतुदीचे पालन केले जात नाही.

३. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या नियम १२० च्या तरतुदीनुसार निवृत्तिवेतनविषयक कागदपत्र तयार करण्याच्या कार्यवाहीस सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्षे अगोदर सुरुवात करणे, निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे पूर्ण करताना उपरोक्त नियमावलीच्या नियम १२१ च्या तरतुदीनुसार सेवेची पडताळणी करणे, सेवापुस्तकातील उणीवा भरून काढणे, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती विहित नमुन्यात भरून घेणे इत्यादीबाबाची पूर्तता करून, कार्यालय प्रमुखाने परिपूर्ण कागदपत्रे, उपरोक्त नियमावलीच्या नियम १२२ व १२३ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या आत संबंधित महालेखापालांकडे पाठविणे आवश्यक आहे. तथापि निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे वरील तरतुदीनुसार विहीत कालावधीत महालेखापालांकडे सादर केली जात नाहीत व शिवाय ती अपूर्णावस्थेत असतात, अशा प्रकरणात बन्याचशा त्रुटी असल्यामुळे महालेखापाल यांच्या कार्यालयास अशा प्रकरणी आक्षेप घेऊन ती संबंधित कार्यालय/विभाग यांना परत पाठविणे भाग पडते, परिणामी अशा प्रकरणांना अंतिम स्वरूप देण्यास विलंब होतो असेही शासनाच्या निर्दर्शनास आणण्यात आले आहे.

४. शासनाने या बाबीची देखील गंभीर दखल घेतली आहे की, विभाग/कार्यालय प्रमुखांकडून निवृत्तिवेतन व उपदान प्रत्यक्ष देण्याच्या व प्राधिकृत करण्याच्या विहीत कार्यपद्धतीचे पालन करण्यात न आल्याच्या परिणामी बन्याच प्रकरणी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ विलंबाने प्रदान केले जातात. परिणामी निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय विलंबाने प्रदान केलेल्या निवृत्तीवेतन विषयक रकमांवर व्याज प्रदान करावे लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक भार शासनाच्या तिजोरीवर पडतो. निवृत्तिवेतनविषयक लाभांचे प्रदान विलंबाने केले गेल्यामुळे मा. उच्च न्यायालयाने काही प्रकरणांत नाराजी व्यक्त केली आहे, ही बाब देखील गंभीर आहे.


५. सर्व कार्यालय/विभाग प्रमुखांना याव्यारे पुन्हा असे निदेश देण्यात येत आहेत की, निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे महालेखापाल, मुंबई /नागपूर यांच्येकडे पाठविणारा महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या नियम ११८ ते १२५ च्या तरतुदीचे पालन काटेकोरपणे करावे. निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे विहीत नमुन्यात परिपूर्ण माहितीसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या सहा महिने अगोदर संबंधित महालेखापालांच्या कार्यालयाकडे पाठविले जातील याबाबतीत सर्वतोपरी दक्षता घ्यावी. जेणेकरून महालेखापाल कार्यालयास निवृत्तिवेतनविषयक लाभ प्राधिकृत करण्याबाबतीची पुढील कार्यवाही त्वरेने करणे शक्य होईल.

६. शासनाच्या वरीस आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे विसंब इत्याचे निर्दर्शनास आले तर विलंबास जबाबदार असणारे संबंधित अधिकारी/विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्याच्या गोपनीय अहवालात - "निवृत्तिवेतनाची प्रकरणे निकालात काढण्यास असल्य विरंगाई इत्याने व्याजापोटी शासनास आर्थिक इष्ठ बसण्यास जबाबदार आहेत." - अशा प्रकारची नोंद घेण्यात येईल अशा सूचनाही उपरोक्तेखित परिषकान्वये देण्यात आलेल्या आहेत. तरीही सूचनाचे काटेकोरपणे पालन केले जात नाही, असे निर्दर्शनास आलेले आहे.

७. शासनाने याची गोंधीर दखल घेतली असून शासन आता असे निर्देश देत आहे की, सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी उपरोक्तेखित परिषकान्वये देण्यात आलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याबाबत आवश्यक दक्षता घ्यायी. अशी प्रकरणे प्रलंबित राहिल्यास या संबंधातील सर्वांतोपरी जबाबदारी विभाग/कार्यालय प्रमुखांची राहील असे पुनरशः त्याच्या निर्दर्शनास आणून देण्यात घेत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००८०६११६३२४३०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने,



(अ. ना. भोसले)
शासनाचे उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),
महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
संचालक, लेखा व कोचागार, मुंबई (५ प्रती),
अधिदान य लेखा अधिकारी, दांडे, मुंबई (२५ प्रती),
संचालक, माहिती य जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,
(५० प्रती)
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, याशी,
नवी मुंबई (१० प्रती),
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अवरायती
(प्रत्येकी १० प्रती),
वरिष्ठ कोचागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक
(प्रत्येकी ५ प्रती),
विशासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
सर्व जिल्हा कोचागार अधिकारी (उपर्येकी १० प्रती),
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ संविधालय ग्रंथालय, सहावा मण्डळा,
विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
राज्यपालाचे सचिव,
मुख्य मंत्रांचे सचिव,
उप मुख्य मंत्रांचे सचिव,
सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
*प्रधांशक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
*प्रधांशक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ संविधालय, मुंबई,
*प्रधांशक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
*प्रधांशक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कूटीर फ्र.३ य ४,
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.

अधिदान य लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
मंत्रालयातील सर्व विभाग,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पनेक्स रोड, नवी दिल्ली,
कृषि य पशुसंवर्धन, दुध व्यवसाय विकास य मत्स्य व्यवसाय
विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),

महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
(१२५ प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
मंत्रालयाच्या विरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व
विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,

सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व जिल्हा परिवदाचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),

सर्व जिल्हा परिवदाचे अध्यक्ष

सर्व जिल्हा परिवदाचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी
(प्रत्येकी २५ प्रती),

शिक्षण संचालक, नहाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),

संचालक, महाराष्ट्रपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),

शिक्षण विरीक्षण, शहनुवई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,

सर्व प्रशासन अधिकारी, मगरपालिका शिक्षण मंडळ

(प्रत्येकी ५ प्रती),

सर्व महानगरपालिका य नगरपालिका, महाराष्ट्र राज्य.

(प्रत्येकी ५ प्रती),

सर्व जिल्हाचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती).

कूल सचिव, महात्मा फुले कृषि विधापीठ, राहुरी, जिल्हा
अहमदनगर (१० प्रती),

कूल सचिव, मराठवाडा कृषि विधापीठ, परभणी (१० प्रती),

कूल सचिव, पंजाबराय कृषि विधापीठ, अकोला (१० प्रती),
कूल सचिव, कोकण कृषि विधापीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी
(१० प्रती),

ग्रामविकास य जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),

उच्च य तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
(२५ प्रती),

वित्त विभागातील सर्व कार्यासने,

नियड नसी, कार्यासन सेवा-४.